

26th July, 2025

To,

BSE Limited

Department of Corporate Services, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street. Mumbai – 400 001.

Sub: Newspaper advertisement of Notice to Shareholders for special window for re-lodgment of transfer requests of physical shares.

Ref.: BSE Code - 532145

Dear Sir/Madam.

Pursuant to SEBI Circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 02nd July, 2025, we are enclosing herewith copy of newspaper advertisement of notice to shareholders about the special window opened for re-lodgment of transfer requests of physical shares published in Business Standard (English Edition) and Mumbai Lakshadip (Marathi Edition).

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

FOR H S INDIA LIMITED

HITESH LIMBANI

Company Secretary FCS - 12568

Encl.: As above

REGD. OFF: UNIT NO. 202, MORYA BLUE MOON, OFF NEW LINK ROAD,

ANDHERI WEST, MUMBAI - 400053, MAHARASHTRA.

TEL.:022-69027777 E-MAIL: hsindialimited@gmail.com,

Website: www.hsindia.in

LOCATION: DELHI GATE, OPP. LINEAR BUS STAND, RING ROAD, SURAT - 395 003.

TEL.: 0261-2418300, E-MAIL: accountslps@lordshotels.com

H. S. INDIA LTD.

CIN: L55100MH1989PLC053417 Reg. Off.: Unit No.202, Morya Blue Moon, Off New Link Road, Andheri West,

Mumbai - 400 053, Maharashtra, Tel: 022-69027777, Email: hsindialimited@gmail.com, Website: www.hsindia.in SPECIAL WINDOW FOR RE-LODGMENT OF

TRANSFER REQUESTS FOR PHYSICAL SHARES Pursuant to SEBI Circular dated 02nd July, 2025, Shareholders are informed that a special window has been opened only for re-lodgment of transfer deeds which were originally lodged prior to the deadline of 1st April, 2019 and were rejected/returned/no

attended due to deficiency in documents, process or otherwise The facility for re-lodgment will be available to the eligible physical shareholders till 6th January, 2026. Shareholders are requested to re-submit their transfer requests alongwith physical share certificates with our Registrar and share transfer agents, Bigshare Services Pvt. Ltd., S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, email id

> For H.S. India Limited Hitesh Limbani **Company Secretary**

Date: 25th July, 2025

investor@bigshareonline.com

B-RIGHT REALESTATE LIMITED

CIN: 170100MH2007PLC282631 Regd. Off.: 702, 7th Floor, Shah Trade Centre, Rani Sati Marg, Malad East, Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400097 | Telephone: 022 4603 5689 E-Mail: info@b-rightgroup.com | Website: https://b-rightgroup.com/

Postal Ballot Notice

Members are hereby informed that pursuant to Section 110 of Companies Act, 2013 read with Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, the Company has sent Postal Ballot Notice along with Postal ballot Form through Email to members whose mid is registered with Registrar and Share Transfer Agent as on July 18, 2025. The member have been facilitated to cast their vote through postal ballot form by communicating their assent/dissent on or before but not later than 5:00 p.m. (IST) on August 25, 2025.The Postal Ballot Notice has been sent to all the Members, whose name appears on the Register of Members/List of Beneficial Owners, as on July 18, 2025.

Members are required to note that voting through postal ballot shall commence on Sunda July 27, 2025, at 9:00 a.m. and shall ends on Monday August 25, 2025, at 5:00 n.m. The Board of Directors of the Company has appointed CS Rinkesh Gala (ACS: 42486), Practicin Company Secretaries M/s Rinkesh Gala & Associates as the Scrutinizer for conductin Company Secretaries, wiss. Amesin data & Associates, as the Sortimizer for conducting postal ballot process in a fair and transparent manner. Members are requested to note that duly completed and signed Postal Ballot Forms should be reached/mailed to the Company Secretar. or Scrutinizer on or before Sunday, August 25, 2025 at 5:00 p.m. being the last date for receip

Members whose names appeared in the Register of Members/List of Reneficial Owners: Members whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners as on the cut-off date i.e. July 18, 2025 are eligible to vote on the resolutions set out in the Notice through Postal Ballot Form. A person who is not a member as on cut-off date should treat the notice for information purpose only.

Postal Ballot received from members after Monday, August 25, 2025 at 05:00 p.m. will be considered as invalid. In case of any grievances regarding voting by Postal Ballot or in case any members have not received Postal Ballot Notice/Form and wish to receive duplicate copy of same may write to Company Secretary & Compliance Officer at 702, 7th floor, Shah Trade Centre. Rani Sati Marg. Malad East, Mumbai-400097 or e-mail at cs@b-rightgroup.com

The Postal Ballot Notice and Form has been uploaded on the Company's website i. https://b-rightgroup.com/ and website of BSE at www.bseindia.com.

The Results of Postal Ballot will be declared on or before August 26, 2025 and will be displayed on the Notice Board of the registered office of the company. Such results, along with the Scrutinizer Report, will be available on Company's website i.e. https://b-rightgroup.com and website of BSE at www.bseindia.com.

By Order of the Board of Directo For B-Right Realestate Limite

Place: Mumbai Date: 26/07/2025

Sanjay Nathalal Shah Whole Time Directo

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all the concerned that my clients, Bharat Cooperative Bank (Mumbai) Ltd. having their registered Office at "Mohan Terrace", 64/72, Mody Street, Fort, Mumbai 400 001 and amongst others Branch at Goregaon (East Branch), Plot No.11, 'Shivgiri', Samant Es Goregaon East, Mumbai 400 063 (hereinafter called the said Bank), received an application for loan facilities from Shri Gunapal Sundar Shetty proprietor of M/s. Festa Corporate Café & Bar (hereinafter called the said Applicant) and the said applicant has offered all that piece and parcel of land or ground admeasuring 152.34 sq.mtrs. or thereabout (including actionable claim/rights arising out of 354.56 sq.mtrs. already vested in road widening / set back) bearing Survey No.26 Hissa No.2 corresponding CTS No.533 (Pt) of village Chakala, Taluka Andheri in the registration Sub District and District Mumbai Suburban, South East Junction of Western Express Highway and Ghatkopar Link Road/I.C.T. Road, B.D.Sawant Marg, Chakala, Andheri East, Mumbai 400 093 together with a dilapidated load bearing structure comprising of ground plus one upper floor admeasuring 255.56 sq.mtrs. constructed thereon (hereinafter called the said premises) owned by him, for the loan facilities that may be sanctioned by the said bank to the said applicant.

Said Applicant hasrepresented to my clients that he had lost and or misplaced the(I). original registered Deed of Assignment dated 03.02.1996 executed between (1), Shri Vinod Manilal Solanki, (2), Smt. Meena Anilkumar More, (3) Shri Sunii Anilkumar More and (4). Smt. Sunita Unikrishnan Nair therein called the Assignors and (1). Shri Shekhar N. Shetty and (2). Shri Gunapal Sunder Shetty therein called the Assignee in respect of a going concern and as incidental thereto the tenancy right of restaurant along with stamp duty paid receipt, lodging receipt and Index II and (ii). original registered Deed of Conveyance dated 31.01.2000 executed between Industrial and Commercial Trust Private Limited therein called the Vendor and Original Owner and (I). Shri Govind D. Shetty and (2). Mr. Ravi Honnappa Shetty alias Mr. Ravindra Honnappa Choutaje therein called the Purchaser in respect of land togethe with structure standing thereon along with stamp duty paid receipt, lodging receipt and Index II, in respect of said Premisesandinformed that heisnot in a position to submit the same. The said applicant further submits that he has free, clear and marketable title over said premises

premises and or in the original title deeds/documents in respect of the said premises by way of sale, mortgage, assignment, charge, trust, lien, possession, gift, inheritance, maintenance, tenancy, lease, easement or otherwise however is hereby required to make the same to known in writing to the undersigned, having address referred below in writing to the undersign with documentary evidence in support thereof (and not otherwise) within 14 (fourteen) days of publication of this notice, otherwise my clients shall presume that the said premises are free from all encumbrances and the claim, if any, received thereafter will be considered as waived.

Place :Mumbai

Dr. Naveen Kumar Poojary Advocate High Court,

Date: 26.07.2025 Flat No.301, Third Floor, Sterling CHS Ltd. Near LaxminarayanMandir Eksar, Borivli West, Mumbai 400 092

MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO-3 MINISTRY OF FINANCE, GOVERNMENT OF INDIA, Sector 30A, Next To Raghuleela Mall, Near Vashi Railway Station Vashi Navi Mumbai-400703 R.P No. 269 OF 2019Certificate Holder

BANK OF MAHARASHTRA

۷s

MRS. RAMESH VITTHAL PADAYE & ORS.Certificate Debtors NOTICE FOR SETTLING THE SALE PROCLAMATION

CD-1. MR. RAMESH VITTHAL PADAYE

RESIDING AT: - ROOM NO. 1, RATNAGIRI MITRA MANDAL CHAWL KAMGAR NAGAR, POST ATALI, AMBIWALI WEST, THANE-421102.

CD-2. MRS. GAYATRI RAMESH PADAYE

RESIDING AT: - ROOM NO.1, RATNAGIRI MITRA MANDAL CHAWL KAMGAR NAGAR, POST ATALI, AMBIWALI WEST, THANE- 421102. AND ALSO AT:- FLAT NO. 703,& 704, 7TH FLOOR, VIGHNESH HEIGHTS, ATALI VILLAGE, OPPOSITE BHAIRUNATH COLOUR AGENCY AMBIVALI WEST KALYAN THANE-421102.

CD-3. M/S GOURI CONSTRUCTION THROUGH PROPRIETOR SANJAY SAGAN

RESIDING AT:- SHOP NO.5, STATION ROAD SHIVAJI NAGAR NEAR APCO COMPUTER ATALI VILLAGE ALSO AT:- A-1, 803, GODREJ RIVERSIDE, KHADAKPADA, KALYAN WEST THANE - 421301.

Whereas the Hon'ble Presiding Officer has issued Recovery Certificate in O.A. No.155 of 2017 to pay to the Applicant Bank / Financial Institution a sum of Rs. 19,04,986.00 (Rupees Nineteen Lakh Four Thousand Nine Hundred Eighty Six Only) along with interest and cost, and

Whereas you the CDs have not paid the amount and the undersigned has attached the under-mentioned property and ordered its sale.

Therefore, you are hereby informed that the 22/09/2025 has been fixed for drawing up the proclamation of sale and settling the terms thereof. You are hereby called upon to participate in the settlement of the terms of proclamation and to bring to the notice of the undersigned any encumbrances, charges, claims or

liabilities attaching to the said properties or any portion thereof. SCHEDULE OF IMMOVABLE/MOVABLE PROPERTY

ALL THAT PIECE AND PARCEL OF FLAT NO. 703 & 704, 7TH FLOOR, VIGNESH HEIGHTS, SURVEY NO. 61, HISSA NO.21 (PART), MOHANE VILLAGE, TALUKA KALYAN, DISTRICT THANE

Given under my hand and the seal of the Tribunal on 09/07/2025

(DEEPA SUBRAMANIAN) RECOVERY OFFICER-II **DEBTS RECOVERY TRIBUNAL-3**



GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT. **CHENNAI-9**

Auction of 3 Year Tamil Nadu Government Stock (Securities) 2028. Re-issue of 6.80% Tamil Nadu Government Stock (Securities) 2035 & Re-issue of 7.07% Tamil Nadu Government Stock (Securities) 2055

- 1. Government of Tamil Nadu has offered to sell by auction of the dated securities for an amount of Fresh issue of Three years for Rs.1000 crore, Rs.1000 crore by Re-issue of 6.80% TNSGS 2035 and Rs.1000 crore by Re-issue of 7.07% TNSGS 2055 in the form of Stock to the Public by auction for an aggregate amount of Rs.3000 crores. Securities will be issued for a minimum nominal amount of Rs.10,000/- and multiples of Rs.10,000/- thereafter. Auction which will be yield based under multiple price format will be conducted by Reserve Bank of India at Mumbai Office (Fort) on July 29, 2025.
- 2. The Government Stock up to 10% of the notified amount of the sale will be allotted to eligible individuals and institutions subject to a maximum limit of 1% of its notified amount for a single bid as per the Revised Scheme for Non-competitive Bidding facility in the Auctions of State Government Securities of the General Notification (Annexure II). Under the scheme, an investor can submit a single bid only through a bank or a Primary Dealer.
- Interested persons may submit bids in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System as stated below on July 29, 2025.
- a) The competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between 10.30 A.M. and 11.30 A.M.
- b) The non-competitive bids shall be submitted electronically on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System between
- 10.30 A.M. and 11.00 A.M. The yield percent per annum expected by the bidder should be expressed up to two decimal points. An investor can submit more than one competitive bid at different rates in electronic format on the Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) System. However, the aggregate amount of bids submitted by a person should not exceed the notified amount.
- 5. The result of auction will be displayed by Reserve Bank of India on its website on **July 29, 2025**. Successful bidders should deposit the price amount of Stock covered by their bids by means of a Bankers' Cheque or Demand Draft payable at Reserve Bank of India, Mumbai (Fort) or Chennai on July 30, 2025 before the close of banking hours.
- The Government Stock will bear interest at the rate determined by Reserve Bank of India at the auction and interest will be paid half yearly or January 30 and July 30 for Fresh issue of 3 year, January 02 and July 02 for Re-issue of 6.80% TNSGS 2035 and January 23 and July 23 for Re-issue of 7.07% TNSGS 2055. The Stock will be governed by the provisions of the Government Securities Act, 2006 and Government . Securities Regulations, 2007.
- The stocks will qualify for ready forward facility.
- 8. For other details please see the notifications of Government of Tamil Nadu Specific Notifications Number 825(L)/W&M-II/2025, Number 826(L)/W&M-II/2025 and Number 827(L)/W&M-II/2025 dated July 25.

T.Udhayachandran Principal Secretary to Government Finance Department, Chennai-9. DIPR/ 842 /DISPLAY/2025



S.S.I. THANE BRANCH Floor, Wagle Estate, Thane(W) 400604 email :bom88@mahabank.co.in/ brmgr88@mahabank.co.in Head Office: Lokmangal, 1501 Shivajinagar Pune-5

AM4/ Adv/SARFAESI Notice/2025-26/1

Date: 27.06.2025 BY REGD. POST A.D. /SPEED POST/COURIER/E-MAIL/DASTI

- M/s Shree Ganesh Textiles (Proprietorship Firm represented by its Proprietor Mr VinodKumar DwarkaPrasad Saini),H No. 497, Gala no. 2, RAJ Complex Dhamakar Naka Bhiwandi Thane -421302 (Borrower)
- 2. Mr VinodKumar DwarkaPrasad Saini Flat no. 1604, Nirmaldhara CHS Survey 49 Hissa No. 47, Kamatghar Bhiwandi Thane-421302 (Guarantor

Dear Sir/Madam

Sub: Notice U/s. 13 (2) of Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Act 2002. :- A/c M/s Shree Ganesh Textiles

- . That at your request, the following credit facilities have been sanctioned by Bank of Maharashtra to No. 1 of you. You Nos. 2 stood as Guarantors for repayment of the dues under or in respect of the credit facilities granted to you No. 1
- . That the details of the credit facilities, the securities charged in favour of the

balik allu tile preselli			outstanding dues are as under –	(RS. III ACTUAL)
Sr. Nature & Amt. of No credit facility			Securities	Present Balance (As of 27.06.2025)
1		Cash Credit Limit of Rs2,50,00,000/- bearing Account no.60411583556	Primary Security: Hypothecation of Inventory & Receivables (Cersai Asset ID: 200060705315 & 200087934162) Collateral Security: Registered Mortgage of All that pieces and parcel of the property consisting of Flat no. 1604, admeasuring 114.86 sqr meter (Carpet Area including balcony) Nirmal Dhara CHS, Survey No. 49, Hissa No. 40, Kamatghar, Bhiwandi, Thane-421302 (Cersai Asset ID: 200060705338 & 200087925831)	unapplied interest @ 10.15% p.a.

- That in consideration of the said credit facilities availed, you have executed the necessary documents in favour of the bank including the following documents and the following documents are followed by the following documents and the following documents are followed by the following documents and the following documents are followed by the fo also created charges and securities in favour of the Bank as above mentioned a) Demand Promissory Note dated 23.03.2022 and 11.12.2024
- b) Multifacility Agreement dated 23.03.2022 and 11.12.2024
- c) Hypothecation Agreement dated 23.03.2022 and 11.12.2024 d) Guarantee Agreement dated 23.03.2022 and 11.12.2024
- e) Deed of Simple mortgage dated 22.03.2022 and 24.12.2024
- The details of the creation of charges are as under:
- 1. Name of the executants: Mr VinodKumar DwarkaPrasad Saini 2. The nature of charge: Mortgage and Hypothecation
- 3.Description of the property mortgaged / hypothecated & Cersai ID
 - Charge Type CERSAI ASSET Description

	l	
Primary Security:	Hypothecation	200060705315
Inventory & Receivables		&
		200087934162
Collateral Security:	Registered	200060705338
Registered Mortgage of All that pieces and parcel	Mortgage	&
of the property consisting of Flat no. 1604,		200087925831
admeasuring 114.86 sqr meter (Carpet Area		
including balcony) Nirmal Dhara CHS, Survey		
No. 49, Hissa No. 40, Kamatghar, Bhiwandi,		
Thane-421302 and bounded as under: On or		
towards North: Flat No. 1605 On or towards		
East: Lift 3 On or towards West: Owner Flat On or		
towards South: Stair		
That barra fallad ta adhara ta tha tamaa am	d conditions of	anation and made

- That you have failed to adhere to the terms and conditions of sanction and made defaults and accordingly your account has been classified by the Bank as NPA or 25.06.2025 in accordance with the prescribed norms issued by Reserve Bank of India. Inspite of our repeated demands, you have not paid the outstanding amou in your account.
- You have still not repaid the dues of the Bank and hence in exercise of powers conferred on the Bank under the Securitization and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SRAFAESI) and without prejudice to the rights of the Bank, the Bank hereby calls upon you to repay full the amount of **Rs.** 2,59,71,563/- plus interest thereon @10.15% p.a. w.e. **27.06.2025** within 60 days from the date of receipt of this notice; failing which in addition to and without prejudice to the other rights available to the bank, the bank shall be entitled to exercise any / or all of the powers under Sub-Section (4) of Section 13 of the aforesaid Act in respect of these securities / properties enforceable under the Act, in which case you shall also be liable to further pay al costs, charges and expenses or other incidental charges, which please note.
- he powers available under the Act inter alia include a)To take possession of the secured assets wherein the security interest has bee created as above mentioned together with the right to transfer by way of lease
 - assignment or sale, for realizing the secured asset b)To take over the management of the business of the borrower including right t transfer by way of lease assignment or sale and realizing the security. c)To appoint any person as Manager to manage the secured assets, the possessic of which will be taken over by us and the Manager shall manage the secured assets
- and any transfer of secured assets shall vest in the transferee all rights in or relation to, the secured assets, as if the transfer had been made by you. d)To write to or issue notice in wiring to any person, who has acquired any of the secured assets against which security interest has been created from whom an money is due or may become due to you to pay us the money.
- Please take a note that as per Section 13 (13) of the Act, after receipt of this notice you are restrained from disposing off or dealing with the securities without ou prior written consent.
- The borrower's attention is invited to the provisions of sub-section 8 of Sec 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. FOR BANK OF MAHARASHTRA

Asst. Gen. Manager

& AUTHORISED OFFICER

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given as pe nstruction of my client Mr. Harish Bhagwandas Advani and Mr. Ashol Bhagwandas Advani inform me tha Smt. Sunit Bhagwandas Advani wa owner of Flat No. 1501, 15th Floo Building No. C. Neha Kores Towe HS, Pokharan Road No. 1 Vartaknagar, Thane and purchas om M/s. Kores (India) Limited vid Agreement dated 06/11/2000, she wa tied behind his Will executed o 20/11/2000 and as per will sh equeathed above said flat in th ame of her sons namely **Mr. Haris**l Bhagwandas Advani and Mr. Ashol

Bhagwandas Advani and society also transferred Share Certificate in

heir name and they are owner o

Any person or institution having any right claim to have any charge encumbrance right, interest o ntitlement of whatsoever nature over he said property/flat and or share o the Society by way of Inheritance Sale, Mortgage, Charge, lease, lier icense, gift, exchange possession o encumbrance or otherwise howsoeve is hereby required to intimate to the indersigned at our office at Shop No I/C, Laxmi Keshav CHS, Groun Floor, Dr. Ramesh Pradhan Road Near New English School, Naupada Thane (W) – 400 602, within 15 days rom the date of Publication of this Notice of such claim, if any with al supporting documents failing which m ient shall proceed further witho eference to such claim and the clain of such person shall be treated waive nd not binding on my client.

> Siddhesh H. Raul Adv. High Court

Pa

Muthoot Homefin (India) Ltd.

POSSESSION NOTICE (As per Appendix IV read with rule 8(1) of the Security Interest Enforcement Rules, 2002) Whereas, the undersigned being the Authorized Officer of **Muthoot Homefin (India) Ltd. (MHIL)** under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2)read with Rule 3 of the Security Interest(Enforcement) Rules 2002 Demand Notice(s)issued by the Authorised Officer of the company to the Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Muthoot Homefin (India) Ltd.** for an amount as mentioned herein under with interest thereon

The Borrower's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the Act, in respect of time

Sr. No.	Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Loan Account No./Branch		Date of Demand Notice & Total Outstanding Dues (Rs.)	Possession Taken Date
	Atul Ravindra Shimpi/ Ravindra Namdev Shimpi/ 018- 01800876/ Jalgaon	All that piece and parcel of Flat No. 710, on Seventh Floor admeasuring built up area 28.254 square meters in the building known as Vasukamal Samrudhi constructed on Plot No. 1 + 2 + 3 + 4 Sr. No. 311/1A situated at village Jalgaon Taluka & Dist. Jalgaon, the said property is bounded as- On or towards East- by Flat No. 712, West- by Staircase, North- by Sr. No. 311/1B+ 1C, South- by Lobby	20-Mar-2025/ Rs. 12,42,607/- Rupees Twelve Lakh Fourty Two Thousand Six Hundred Seven Only.	18-Jul- 2025
	Pandurang Suryavanshi/ JAL-HL-001413 & JAL-	All That Piece And Parcel Duplex House Admeasuring 93.83 Square Meters Built Up Constructed on The Northern Portion Land 50.53 Square Meters out of Southern Portion Land Admeasuring 165.375 Square Meters out of Total Land Admeasuring 330.75 Square Meters Bearing Plot No. 40, Being Portion of Land Gat No. 165 Situated At Village Savkhede Bk., Taluka And District Jalgaon And Within The Local Limits of Gram panchayat Savkhede And Which Is Bounded As Follows- East- 6 Meter Road, West- Plot No. 39 North- Plot No. 40 (Part) South- Plot No. 40 (Part)	14-Oct-2024/ Rs. 17,07,259/- & 5,39,647/- Rupees Seventeen Lakh Seven Thousand Two Hundred Fifty Nine Only.& Rupees Five Lakh Thirty Nine Thousand Six Hundred Fourty Seven Only.	18-Jul- 2025

Date: July 26, 2025

Muthoot Homefin (India) Limited



Date: 25.07.2025

Place: Mumbai

SAURASHTRA CEMENT LIMITED

(CIN: L26941GJ1956PLC000840)

Registered Office: Near Railway Station, Ranavay 360 550 (Gujarat) Phone: 02801-234200, Fax: 02801-234376/234384

E-Mail: sclinvestorquery@mehtagroup.com Website: https://scl.mehtagroup.com/

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED JUNE 30, 2025

The unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the first quarter ended June 30, 2025 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 24.07.2025. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the said results.

The aforesaid financial results along with the Limited Review Reports are available on the website of the Stock Exchanges at www.bseindia.com, www.nseindia.com and the Company's website at https://scl.mehtagroup.com/investors/financials/quarterly-report and can also be accessed by scanning the QR code given below.



By Order of the Board For Saurashtra Cement Limited

Sd/-

M.S.Gilotra Managing Director (DIN:00152190)

Mahindra LIFESPACES

Mahindra Lifespace Developers Limited (Consolidated)

CIN - L45200MH1999PLC118949

Tel.: 022-67478600 Website: www.mahindralifespaces.com

Registered Office: Mahindra Towers, 5th Floor, Worli, Mumbai - 400018 Extract of Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2025

(Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2025 Unaudited	Quarter Ended 30.06.2024 Unaudited	Year Ended 31.03.2025 Audited
1	Total income (Including other income)	4,061	20,670	46,387
2	Loss for the period (before tax and exceptional items)	(5,642)	(3,338)	(11,546)
3	Loss for the period before tax (after exceptional items)	(5,642)	(3,338)	(11,546)
4	Share of profit of joint ventures and associates	9,802	3,646	18,596
5	Profit for the period before tax (after exceptional items and after share of net profit of joint ventures and associates)	4,160	308	7,050
6	Profit for the period after tax (after exceptional items and after share of net profit of joint ventures and associates)	5,126	1,274	6,135
7	Total comprehensive income / (loss) for the period [Comprising profit / (loss) for the period (after tax) and other comprehensive income / (loss) (after tax)]	5,126	1,274	6,094
8	Paid-up equity share capital (Face value of Rs.10/- each)	21,326	15,504	15,509
9	Earning per share (Face value of Rs. 10/- each) *			
	1. Basic (Rs.)	2.93	0.75	3.63
	2. Diluted (Rs.)	2.93	0.75	3.63

* Basic and Diluted EPS for all periods, except year ended 31.03.2025 are not annualised.

- 1. The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 25th July, 2025. The unaudited consolidated financial results for the guarter ended 30th June, 2025 have been subjected to limited review by the statutory auditors.
- 2. Key Numbers of Standalone Financials Results:-

(Rs. In Lakhs)

Particulars	Quarter Ended 30.06.2025 Unaudited	Quarter Ended 30.06.2024 Unaudited	Year Ended 31.03.2025 Audited
Total income (Including other income)	5,852	20,153	63,259
Profit / (loss) before tax	(4,292)	(3,346)	6,147
Profit / (loss) after tax	(3,382)	(2,375)	5,135

3. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended 30th June, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results are available on the Stock Exchange website, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website https://www.mahindralifespaces.com/investor-center/?category=quarterly-results. The same can be accessed by scanning the QR code provided below.



Managing Director & CEO Place: Mumbai Dated: 25th July, 2025

























For and on Behalf of the Board

Amit Kumar Sinha

DIN: 09127387

राजकारण न करता मराठी भाषेला सातासमुद्रापार

नेण्याचा

प्रयत्न:सामत

दि.२५ (प्रतिनिधी)ः दिल्लीच्या तख्तावर मराठी शौर्याचा झेंडा डौलाने फडकेल या उद्धेशाने 'जेएनयू'च्या प्रांगणात छत्रपती महाराजांचा शिवाजी भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित घेतल्याची माहिती राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सामंत यांर्न उदय दिली.मराठी आज भाषेबाबत राजकारण किंवा आंदोलन न करता सरकार भाषेसाठी भक्कम

काम करत आहे , असा

टोला मंत्री सामंत यांनी

उबाठाला लगावला

बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठी भाषेबाबत किंवा राजकारण न सरकार भाषेसाठी भक्कम काम करतंय असा टोला मंत्री सामंत यांनी उबाठा गटाला लगावला. ते पुढे म्हणाले की, नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात 'श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्रा'ची पायाभरणी 'कुसुमाग्रज भाषा, साहित्य आणि संस्कृती विशेष केंद्र हा त्याचाच एक भाग आहे. 'जेएनयू'त छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीवर अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे यांनी १० कोटींचा निधी दिला वर्षांपूर्वी 919 होता. तत्कालीन महाराष्ट्र शासनाने अध्यासन केंद्रासाठी २ कोटी दिले होते. दोन महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या क्लगुरुना अध्यासन केंद्वाचे उरलेले ३ कोटी रूपये हे मराठी भाषा विभागामाफेत दिले जाणार असल्याची ग्वाही

दिली.

जाहीर नोटीस या नोदीसद्वारे सर्व जनतेस कळिण्णात येते कि, माझे अणील श्री.महेच जेठूराम जैसवाल स्टर. सदिनिका क. ५, टक्काजला, विल्डिंग पांडुरंग अर्पन नाम, जैसवाल स्टर. सदिनिका क. ५, टक्काजला, विल्डिंग पांडुरंग अर्पन नाम, सिसायटी सिद्धटेक को ऑप.ही.सो.शि. गाव-विरार, विरार पूर्व ता. वसई, जिल्हा पालपर -४०१३०५, वादर मालमता हि दोघांच्या नाने असून त्या सदिनिकेचे औत्तर गोविंद जम्मे वाच्या पांडी सुपता गोविंद कि होता मृत्यू दिनाक २४,००५४०६ रोजी हाला आहे. स्टेक्च वाच्या पाडी सुपता गोविंद कि होता मृत्यू दिनाक २४,००५४९० रोजी हाला आहे. स्टेक्च स्ट्रा मुक्ता महित्स कि होता मृत्यू दिनाक ४०,०८०० रोजी हाला को उस्तु स्ट्रा मुक्ता वाच्या पांडी दिवा होता मृत्यू दिनाक ४०,०८०० रोजी हाला आहे असून त्यांच्या पांडात सदर मालमते पांडी के लिए के लिए वास्त्रवार आहेत ही श्री मांचा प्रसु दिनाक ४०,०४०० रोजी हाला आहे असून त्यांच्या पांडात सदर मालमते पांडी के लिए वास्त्रवार आहेत ही श्री स्ट्रा मांचुरी दत्यास्त्रवार गोही.

ओनन्। -पत्नी, सुन्, बहिनी यांच्या व्यतिरिस्त इसर कोणीही वास्सवार नाही. श्री. गाविद जनार्थन पित्रे आणि श्रीमती माधुरी दत्तप्रसाद पित्रे यांनी अभिजित शिवराम साळवी दस्त क्रमांक २२२६ /वसई-२/२००७ दिनांक १८/७७/२०७ रोजी खरेदी केला होता. श्रीमती माधुरी दुत्तप्रसाद पित्रे ह्या त्यांचा प्लॅट श्री.महेश जेटूराम जैसवाल & नता नाडुंद द्वाउत्ताद पर का त्याचा पर आ उत्तर के प्यूट्स जानाचार के प्रात्ती महेण विस्तवात होना विकला आहे. सदिनिकंदर किंवा सदिनिकंच्या एखाद्या भागावर कोणाचाही कोणत्याही इतरावा इतक, हिस्सा किंवा दावा असत्यास त्यांनी नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून दिवसाच्या आत कागदपत्रे माझ्या कार्यालयात चेऊन येणे. तसे न केत्यास । दिस्ताच्या आतं कांगदेपत्र माझ्या कांगदात्यात चळन यण. तस न कल्यार या कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क, हितसंबंध नाही असे समजून किंव गोणाचाही असत्यास तो सोडून देण्यात आला आहे. **%1.डी.एस.तिवारी** दिनांक :- २६/०७/२०२५ (उच्च न्यायालय वकील) पत्ता-दुकान नं. १९ आकांक्षा टॉवर, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा पूर्व

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री **लझार इनासु कुंद्कुलम** हे औद्योगीक युनिट क ११८ १ला मजला इमारत क जी अन्या 'जी' इंडस्टीयल प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. म्हणन ज्ञात, अन्सा इंडस्टीयल इस्टेय, साकी विहार रोड, साकिनाका, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००७२ (याप्ढे सदर . औद्योगीक युनिट म्हणून संदर्भ) या जागेचे विद्यमान मालक आहेत. सदर औद्योगिक युनिट श्री. लझार इनासु कुंद्कुलम यांच्या

सदर श्री. प्रतिक लक्ष्मण जैन यांन सदर औद्योगिक युनिट <mark>श्री. लाझर इनासु</mark> **कंदकुलम** यांच्याकडून खरेदी करण्याची इच्छा आहें आणि सदर विक्री व्यवहार पण करण्यासाठी संयक्त हमी उपनिबंधकांचे कार्यालयात विक्री करारनामा नोंद करण्याची प्रक्रिया करीत आहेत. जर कोणा व्यक्तीस सदर औद्योगिक युनिट बाबत काही दावा, अधिकार, हक्क, हित किंवा मागणी असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात सदर सचन प्रकाशनापासून **१५ दिवसांत** आवश्यक कागदो पत्री पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. अन्यथा अशा दाव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल आणि दावा असल्यास त्यांग किंव स्थगित केले आहेत असे समजले जाईल. सही /

वकील अभिजीत प्रकाश गावडे पत्ताः टेनामेन्ट क्र.८२/६५२, मोतिलाल नगर क्र.१, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४००१०४. ठिकाण: मंबई दिनांक: २६.०७.२०२५

जाहीर सूचना

जमवाल यांच्या वतीने सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहेत की. श्री विजय सिंग जमवाल (दाता) व कुमारी मीनाक्षी जमवाल (प्राप्तकर्त्या) यांच्य दरम्यान सदर जागेतील **५०% अविभाजीत** शेअर्सबाबत दिनांक ०८.०३.२०२२ रोजी मळ बक्षीस खरेदीखत करारनामा झाला जो**. फ्लॅ**ट क्र.१ए/३०३, ए विंग, ॲक्मे कॉम्प्लेक्स बिल्डिंग नं.१ को-ऑप.हौसिंग सोसायटी लि., इनॉर्बिट मॉल, लिंक रोड समोर, गोरेगाव पश्चिम, मुंबई-४००१०४ क्षेत्रफळ ३७७ चौ.फु. कार्पेट क्षेत्र या जागेबाबत होते ते हरवले/गहाळ झाले आहे सदर बक्षीस करारनामा हे उपरोक्त फ्लॅटच्या मालकीच्या श्रेणीतील एक आवश्यक आणि

आवश्यक दुवा आहे. सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्त किंवा सदर मालकाच्या विरोधात विक्री, तारण अधिभार, न्यास, मालकी हक्क, ताबा, बक्षीस परिरक्षा, वारसाहक्क, भाडेपट्टा, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक आणि/किंवा हित किंवा मागणी असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ता यांचे कार्यालय ३७/३८. ३रा मजला, लॅण्डमार्क टॉवर लिंक रोड, मिठ चौकी, मालाड (प.) मंबई-४०००६४ येथे सदर सूचन प्रकाशनापासून १४ दिवसांच्या कालावधीत (दोन्ही दिवस समाविष्ट) कळवावे, अन्यथा अशा व्यक्तींचे दावा स्थगित आणि/किंवा त्याग

दिनांक: २६.०७.२०२५ ठिकाण: मुंबई निशांत राण वकील उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE

"FORM NO. URC -2 Advertisement giving notice abou

registration under PART I of chapter XXI of the Act [Pursuant to

section 374(b) of the Companies Act. 2013 and rule 4(1) of the

 Notice is hereby given that in pursuance of sub section (2) of Section 366 of the Companies Act, 2013, an application is

proposed to be made after fifteen days hereof but before the expiry of thirty days hereinafter to the REGISTRAR AT

CENTRAL REGISTRATION CENTER (CRC), Indian Institute of

Corporate Affairs (IICA), Plot No. 6 , 7, 8 Sector 5, IMT Manesar,

District Gurgaon (Haryana), Pin Code: 122050, that UMANG

Partnership firm may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.

2. The principal objects of the Company are as follows:- Ø To own, lease, establish, run, manage, and maintain, hospitals,

research centers, diagnostic centers, pathology centers, blood

banks, immunisation centers, medical and other research

centers, nursing homes, health centers, rehabilitation centers

clinics, polyclinics, laboratories, health club & fitness centre and

to apply or provide utility article and services to patients

attendants and others and to provide necessary support and facilities to medical personnel for research and development

and to work in the field of medical profession in India and

Ø To carry on the business of rendering various services relating to treatment of ailments including to run nursing homes

hospitals, operation theatres, pathological laboratories, X-ray clinics, research centers and cardio graphic and sonographic

centers, nursing education, training of paramedics and others. Ø To carry on in India the business of research in the field of

pharmaceutical and chemical products relating to health care

and medicaments in all fields such as allopathic, ayurvedic,

nomeopathic, herbal, bio-chemic or any other mode of

reatment, to cure human beings and animals involving the

usage of basic drugs, tonics, antibiotics, enzymes, steroids, ritamins, biological & immunological chemicals, surgical

plaster, surgical dressings, or any other invasive or non invasive herapies and procedures. Ø To educate and train medical

students, nurses, midwives, doctors, para-medical technicians,

other medical professionals or non-medical professionals and

nospital -administrators and to grant such diplomas or

recognitions as the company may prescribe or deem fit from time to time and, to outsource and place nurses, doctors, para-

medical technicians and other medical professionals or non

nedical professionals in India and abroad on contractual / nor

ontractual basis or any other basis, as the company may dee

fit. Ø To buy, sell, manufacture, import, export, treat and deal in

any kind of pharmaceuticals, - chemicals, medicines, drugs, implants, and any other consumables, as may be required for

reatment of patients and/ or to run the business operation

smoothly. Ø To act as consultants and render technical and

managerial services in the field of medical research and running

of multi-speciality hospitals, dispensaries, clinics, laboratorie

and health clubs, 3. A copy of the draft Memorandum and

Articles of Association of the proposed company may

be inspected at the office at 101 – 102 Canvera C.H.S., Sever

Bunglow, J. P. Road, Andheri (West) Mumbai 400061

Mharashtra, India 4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the REGISTRAR AT CENTRAL REGISTRATION

CENTER (CRC), Indian Institute of Corporate Affairs (IICA), Plot No. 6, 7, 8 Sector 5, IMT Manesar, District Gurgaon (Haryana),

Pin Code: 122050, within twenty one days from the date of

oublication of this notice, with a copy to the firm at its registere

DR. DEEPAK PATEL

Partner

Place: Mu

Name of applicant

UMANG HOSPITAL

(Formerly KRIPA HOSPITAL)

HOSPITAL (Formerly known as KRIPA HOSPITAL)

Companies (Authorised to Register) Rules, 2014]

जाहीर नोटीस

या नोटीसद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि. माझे अशील श्रीमती. राजकमारी राजेंद्रप्रसाद पटेल, हे राहणार शॉप नं. ०३, तव्य राजकुमारा राजकुप्रसाद पटल, ह राहणार शाप न. ०३, तक मजला, हित पार्च जपार्टम, लाहास्ताइ, पेट्रोल प्रसारे, संतोष भुवन, नालासोपारा पूर्व, तालुका वसई, जिल्हा पालघर - ४०१२००, परंतु माझ्या अशीलांचे पती सदर शॉपंचे मालक के. श्री. राजकुप्रसाद रामदास पटेल, यांचा मृत्यू दिनांक २०१४९२०७, रोजी झाला असून यांच्या पक्षात सदर मालमत्त्वे वास्त्यर – १. श्रीमती, राजकुमारी राजकुप्रसाद पटेल – पट्ली, २. श्री. अनित अभिताः राजधुरमारा राजधुरमादा प्रदान चला, र. आ. आर्या राजधुरमादा परेल – मुतगा, यांच्या व्यतिरिक्त इतर कांणीही वारसदार नाही श्रीमती. राजकुमारी राजदुरमाद परेल यांनी १. सौ. मंजू अनित परेल – सून, २. श्री. शुभ्म अनित परेल – मुसगा, यांना बरद शर्षों प्रश्लीमगद्वादि दिनां कर्ट, २०/०२/२० २४ रोजी दिली. या शॉपवर किंवा रूमच्या एखाद्या भागावर कोणावाही कोणत्याही या भापतर किवा रूनम्या एखाद्या भागावर कोणावाही कोणावाही फ्रांच्या इक्क, हिस्सा किंवा दावा असत्यास त्यांनी नोटीस प्रसिद्ध झात्या पासून ७ दिवसाच्या आतं कागदपत्रे माझ्या कार्पालयात घेऊन येणे, तसे न केत्यास तथा कोणावाही कोणावाही प्रकार इक्क हितसंबंध माही असे सामजून किंवा कोणावाही अस्त्रणायात सो सोड्न देण्यात आता आहे. देनांक :- २६/०७/२०२५ **(उच्च न्यायालय वकीत)** यत्ता-दुकान नं. १९ आकांक्षा टॉवर, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा पूर्व दिनांक :- २६/०७/२०२५

एच. एस. इंडिया लिमिटेड सीआयएन: एल५५१००एमएच१९८९पीएलसी०५३४१७

नोंद. कार्या.: युनिट क्र.२०२, मोरया ब्ल्यु मून, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र द्र.क्र.:०२२-६९०२७७७, वेबसाईट:www.hsindia.in, ई-मेल:hsindialimited@gmail.com भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडोसाठी सूचना

दिनांक ०२ जुलै, २०२५ च्या सेबी परिपत्रकानुसार, भागधारकांना कळविण्यात येते की, १ एप्रिल २०१९ रोजीच्या अंतिम मुदतीपूर्वी मूळतः दाखल केलेल्या आणि दस्तावेजांमध्ये, प्रक्रियेत किंवा इतर कारणांमुळे नाकारल्या गेलेल्या/परत केलेल्या/उपस्थित न राहिलेल्या हस्तांतरण डीडच्या पुन्हा दाखल करण्यासाठी एक विशेष विंडो उघडण्यात आली आहे.

पात्र भौतिक भागधारकांना ६ जानेवारी, २०२६ पर्यंत पुन्हा दाखल करण्यासाची सुविधा उपलब्ध असेल भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे हस्तांतरण विनंत्या भौतिक भाग प्रमाणपत्रांसह आमचे निबंधक व भाग हस्तांतर प्रतिनिधी, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, एस६-२, ६वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहरा सेंटरच्या पुढे, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र, ईमेल आयडी- investor@bigshareonline.com यांच्याकडे पुन्हा सादर करावेत.

ठिकाण: मुंबई दिनांक: २५ जुलै, २०२५

हितेश लिंबानी कंपनी सचिव एफसीएस-१२५६८

सही/

ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल१७१००एमएच१९८७पीएलसी०४२३९१ **नोंदणीकृत कार्यालय:** सबनम हाऊस, तळमजला, प्लॉट क्र.ए९५/१६, सेन्ट्रल क्रॉस रोड बी, एमआयडीसी, अधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३

दूर.क्र.:०२२–४०६३५१००, फॅक्स:०२२–४०६३५१९९, **ई–मेल**: redressel@omnitex.com, वेबसा**ईट**: www.omnitex.com ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		इप	रिस व्यक्तिरत्त	ह, रु. लाखा त
तपशील	- 7	संपलेली तिमा	संपलेले वर्ष	
	३०.०६.२५	३१.०३.२५	३०.०६.२४	३१.०३.२५
		(संदर्भ क्र.७)		
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१. उत्पन्न				
(ए) कार्यचलनात्न महसूल	२६.५४	१३.९४	१०६.०६	३१८.५६
(बी) इतर उत्पन्न	२३८.३७	१९५.६४	१०.९७	२२२.६५
एकूण उत्पन्न	२६४.९१	२०९.५८	११७.०३	489.79
२. खर्च				
ए) वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च	-	_	_	-
बी) व्यापारित वस्तूंची खरेदी	२६४.९१	२०९.५८	११७.०३	488.28
सी) वस्तूंच्या यादीतील बदल, चालू कार्य व व्यापरातील साठा	-	_	-	-
डी) कर्मचारी लाभ खर्च	0.98	0.90	0.98	३.६३
ई) वित्तीय खर्च	-	_	-	-
एफ) घसारा व वसुलीयोग्य खर्च	-	_	-	-
ज) इतर खर्च	१४.५८	७.६२	२.१९	१५.८३
एकूण खर्च	88.63	२२.२८	१०७.६४	333.48
३. कर व अपवादात्मक बाबपुर्व नफा/(तोटा)(१-२)	२२३.२८	929.30	9.39	२०७.६७
४. अपवादात्मक बाब (संदर्भ टीप क्र.५)	-	(२५५.८४)	२५५.८४	-
५. करपुर्व नफा/(तोटा) (३+४)	२२३.२८	(६८.५४)	२६५.२३	२०७.६७
६. कर खर्च				
ए) चालू कर	(६६.४०)	(२८२३.0१)	(0.११)	(२८२३.८३)
बी) स्थगित कर	१४.६४	२७४६.४०	(२.२५)	२७४२.०९
सी) करासाठी मागील कालावधीत तजवीज	-	_	-	(१.२२)
एकूण कर खर्च	(५१.७६)	(७६.६१)	(२.३६)	(८२.९६
७. कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (५–६)	१७१.५२	(१४५.१५)	२६२.८७	१२४.७१
८. इतर सर्वंकष उत्पन्न (कराच्या एकूण)				
ए) बाबी जे नफा किंवा तोटामध्ये वर्गीकृत नाहीत, ओसीआय मार्फत दर्शनी मुल्यात				
नमुद समभागांच्या दर्शनी मुल्यातील बदल (संदर्भ टीप ५) (कराच्या एकूण)	-	३२५.४६	(१९७.३०)	५०७६.१३
बी) बाबी जे नफा किंवा तोटामध्ये वर्गीकृत आहेत	-	_	-	-
	-	३२५.४६	(१९७.३०)	५०७६.१३
९. कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (७+८)	१७१.५२	१८०.३१	६५.५७	4200.८३
१०. भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/-)	873.90	873.90	873.90	873.90
११. इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून राखीव)				96979.98
१२. उत्पन्न प्रतिभाग रु. १०/- प्रती				
(मार्च अखेरीस वर्षाकरिता वार्षिकीकरण नाही)				
ए) मूळ	8.06	(३.४५)	६.२५	7.90
बी) सौमिकृत	8.06	(३.४५)	६.२५	2.96
टीप:				

१. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष त्याचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले, ज्याचे मंडळाच्या लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि २५ जुलै, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्या

उपरोक्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या (URL: www.bseindia.com) व कंपनीच्या (URL: www.omnitex.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सदर लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ सहवाचिता भारतात सर्वसाधाराण स्विकृत अन्य लेखाप्रमाण आणि त्यातीर आवश्यक नियमाअंतर्गत विहित भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) चे शिफारस व प्रमाणानुसार तयार केले आहे.

कंपनी एकमेव व्यवसाय विभाग अर्थात व्यापार (फॅब्रीक/यार्न) मध्ये कार्यरत आहे. (१) कंपनीकडे स्ट्रॅटा जिओसिस्टम्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, (एसजीआयपीएल) मध्ये ७४५,०९८ इकिटी शेअर्स होते जे मागील वर्षांत ३२३.३१ लाख रुपयांना विकत घेण्यात आले होते. कंपनीने अनुसरण केलेल्या लेखा घोरणानुसार, इतर व्यापक उत्पत्नाद्वारे या शेअर्सचे उचित मूल्यमापन करण्या आले आहे. प्रथम तिमाहीत कंपनीने २५ एप्रिल, २०२४ रोजी २५७.०६ लाख रुपयांच्या बायबॅक रकमेच्या प्राप्तीविरुद्ध १ एप्रिल, २०२४ रोजीच्या ऑफ

लेटरनुसार प्रति शेअर रु.२,१००/- या किमतीने बाय-बॅंक पर्यायाचा वापर करून वरील होल्डिंगपैकी १२,२४१ इकिटी शेअर्स सदर कंपनीला परत केले बायबॅंक प्रक्रियेअंतर्गत ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षातील अपवादात्मक उत्पन्न म्हणून रु.२५५.८४ लाखाचा नफा दर्शविण्यात आला, परंतु ते वार्षिक लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षात ओसीआय अंतर्गत पुर्नवर्गीकृत करण्यात आले होते. (२) वरील ५(१) मध्ये उल्लेख केलेल्या बाय-बॅकनंतर कंपनीकडे एसजीआयपीएलमध्ये ७,३२,८५७ इकिटी शेअर्स होते. २० डिसेंबर, २०२४ रोजी कंपनीन् एसजीआयपीएलमधील तिच्या संपूर्ण इकिटी शेअर्सची विक्री करण्यासाठी गुंतवणूकदारासोबत शेअर सबस्क्रिप्शन अँड पर्चेस अँग्रीमेंट (एसएसपीए) मध्ये

प्रवेश केला, ज्याचा मोबदला प्रति इकिटी शेअर रु.२,८२८.२९ असा होता, जो एकूण रु.२०,७२७.३२ लाख इतका होता. सदर एसएसपीए अंतर्गत शेअर्सचे हस्तांतरण काही अर्टींच्या अधीन होते, फेब्रुवारी २०२५ मध्ये पक्षांनी पूर्ण केले आहेत आणि विक्रीतून मिळालेले रु.२०,७२७.३२ लाख रुपर मिळाले आहेत आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये शेअर्स गुंतवणूकदाराला हस्तांतरित केले गेले आहेत. कंपनीने चालु तिमाहीत ब्लू एनर्जी मोटर्स लिमिटेडचा १ इक्तिटी शेअर आणि ३९,००,७८१ अनिवार्य परिवर्तनीय प्राधान्य शेअर्स रु.४३५.८१ प्रति शेअ या दराने खरेदी करण्यासाठी रु.१७,००० लाख गुंतवले आहेत. अधिग्रहणानंतर, ब्लू एनर्जी मोटर्स लिमिटेडमध्ये त्यांची होल्डिंग ४.६१५३% आहे

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीचे आकडे हे ३१ मार्च, २०२५ पर्यंतच्या संपूर्ण आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षित आकड्यांमधील आणि ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंतच्या लेखापरीक्षित नसलेल्या आकड्यांमधील संतुलनात्मक आकडे आहेत ज्यांचा मर्यादित आढावा घेण्यात आला होता.

कंपनीकडे ३० जून, २०२५ पर्यंत कोणतीही उपकंपनी/सहयोगी/संयुक्त उपक्रम कंपनी नाही. त्यानुसार, कंपनीला एकत्रित अलेखापरीक्षित आर्थिक निकाल

तयार करण्याची आवश्यकता नाही. मागील कालावधीचे आकडे हे आवश्यक आहे तेथे पुनर्गठीत करण्यात आले.

ओमनीटेक्स इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड अशोक भावनान

संचालक (डीआयएन:०००५८३४४)

(U) **CUB**

ठिकाणः मुंबई

सिटी युनियन बँक लिमिटेड

पत वसुली आणि व्यवस्थापन विभाग

प्रशासकीय कार्यालय: क्र. २४-बी, गांधी नगर, कुंबाकोणम - ६१२ ००१. **ई-मेल आयडी :** crmd@cityunionbank.in. **द्र.:** ०४३५-२४३२३२२, **फॅक्स:** ०४३५-२४३१७४६

सरफायसी कायदा २००२ अन्वये पुनर्निविदा सूचना व लिलाव विक्री सचना

सरफायसी कायदा, २००२ च्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) आणि ९ अंतर्गत **सिटी युनियन बँक लिमिटेड**कडे तारण ठेवलेल्या पुढील मालमत्ता बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे पुनर्निविदा-सह-जाहिर लिलावामध्ये विक्री केल्या जातील, जेणेकरून बँकेला देय असलेले प्रतिभृत कर्ज, पुढील व्याज भाणि इतर खर्चासह, खाली नमूद केलेल्या कर्जदार/जामीनदारांकडून बँकेला देय असलेले इतर कोणतेही कर्ज वसूल करता येईल:

भाग - १ कर्जदारांचे नाव: क्र.१) श्री. विनोद श्रीघर विद्यागर, श्रीघर विद्यागर वांचा मुलगा, क्र.२०-४१, साने गुरुजी नगर, झो पंचशील सोसायटी, असल्फा गाव, पी आर कदम, घाटकोपर - ४०००८४. क्र. २) श्रीमती प्रज्ञा विनोद विद्यागर, विनोद विद्यागर वांची पत्नी, पंचशील चाळ समिती, आंबेडकर नगर, पाला

कदम, मालग असल्का गाव, घाटकोपर (प.) मुंबई - ४०००८४. थकबाकीदार दायित्व रक्कमः दि.०८.०४.२०२५ रोजी ३.३१,९४,२८९/- (रुपये एकतीस लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे एकोणनव्वद फक्त) अधिक **.९.०४.२०२५** पासून आकारण्यात येणारे जमा झालेले व्याज आणि इतर खर्च, कर्जदार/जामीनदारांकडून बँकेला दिलेली इतर कोणतीही देणी

आमच्या बँकेकडे तारण ठेवली गेलेली स्थावर मालमत्ता	राखीव मूल्य	लिलावाची तारीख व वेळ
(श्री. विनोद श्रीधर विद्यागर, श्रीधर विद्यागर यांचा मुलगा, श्रीमती प्रज्ञा विनोद विद्यागर, विनोद विद्यागर	褎.	१९.०८.२०२५
यांची पत्नी यांच्या मालकीची मालमत्ता)	१८.००.०००/-	रोजी
निवासी फ्लॅट, फ्लॅट क्र. ३०४, तिसरा मजला, विंग - सी, इमारत क्र. ३, लोटस प्रोजेक्ट कृष्णा हाईलॅंड्स, लोधा हेरिटेज जवळ,		दु.०१.०० वा.
भोपर, डोंबिवली पूर्व - ४२१२०१. भोपर गावातील एस.क्र.३५, एच.क्र.१ आणि एस.क्र.३५, एच.क्र.२. मालमत्तेच्या	लाख फक्त)	3.07.0041.
चतुसिमा: पूर्व - श्री. दत्तु चाऊ देसले, पश्चिम - श्री. पांडुरंग शंकर देसले, उत्तर - श्री. वामन पाटील चाळ, दक्षिण - श्रीमती	લાહ્ય જાવલ)	
काशीबाई अनंता देसले, लोधा हेरिटेज बिल्ट अप क्षेत्राजवळ ५२५ चौ. फूट.		

कर्जदारांचे नाव: क्र.१) श्रीमती स्मिता प्रदीप तोंडुलकर, प्रदीप वसंतराव तोंडुलकर यांची पत्नी, पत्ता - ७, गंगूभाई निवास, महात्मा फुले रोड, मराठा मंदिराजवळ, गणेश चौक, डोंबिवली पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - ४२१२०२. क्र. २) श्री. पवन प्रदीप तोंडुलकर, प्रदीप वसंतराव तोंडुलकर यांचा मुलगा, नत्ता - ७, गंगूभाई निवास, महात्मा फुले रोड, मराठा मंदिराजवळ, गणेश चौक, डोंबिवली पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र - ४२१२०२. तसेच, श्री. पवन प्रदीप तोंडुलकर, प्रदीप वसंतराव तोंडुलकर यांचा मुलगा, पत्ता - फ्लॅट क्र. ३०१ आणि ३०२, तिसरा मजला, ओम रेसिडेन्सी, शिवशक्ती नगर, रिजन्सी इस्टेट जवळ, दावडी गाव, डोंबिवली जिल्हा, ठाणे-४२१२०१.

थकबाकीदार दायित्व रक्कम: दि.०८.०४.२०२५ रोजी रु. ८७,२२,७७९/- (रुपये सत्त्याऐंशी लाख बावीस हजार सातशे एकोणऐंशी फक्त) अधिक **०९.०४.२०२५** पासन आकारण्यात येणारे जमा झालेले व्याज आणि इतर खर्च, कर्जदार/जामीनदारांकडन बँकेला दिलेली इतर कोणतीही देणी

आमच्या बैंकेकडे तारण ठेवली गेलेली स्थावर मालमत्ता	राखीव मूल्य	लिलावाची तारीख व वेळ
अनुसूची - अ: (श्रीमती स्मिता प्रदीप तोंडुलकर, प्रदीप वसंतराव तोंडुलकर यांची पत्नी, श्री. पवन प्रदीप तोंडुलकर आणि प्रदीप वसंतराव तोंडुलकर यांचा मुलगा यांच्या मालकीची मालमत्ता) निवासी फ्लॅट क्र.५०७, ५ व्या मजल्यावर, मोजमाप क्षेत्र सुमारे ३७० चौ.फू. बिल्ट-अप, मयुरेश्वर पार्क म्हणून ज्ञात डी-विंग इमारतीत, एस. क्र. २७, हिस्सा क्र.४ डी येथे, महसूल गांव भोपर, डोंबिवली (पूर्व) कल्याण - डोंबिवली, ठाणे, महाराष्ट्र, भारत, मालमत्तेच्या चतुसिमा: पूर्व - इमारत, पश्चिम - इमारत, उत्तर - रस्ता, दक्षिण - इमारत.	रू. १२,००,०००/- (रूपये बारा लाख फक्त)	१९.०८.२०२५ रोजी दु.०२.००वा.
अनुसूची - अ: (श्रीमती स्मिता प्रवीप तोंडुलकर, प्रवीप वसंतराव तोंडुलकर यांची पत्नी, श्री. पवन प्रवीप तोंडुलकर आणि प्रवीप वसंतराव तोंडुलकर यांचा मुलगा यांच्या मालकीची मालमत्ता) निवासी स्थावर फ्लॅट मालमत्ता, फ्लॅट क्र.३०१ आणि ३०२, सुमारे १,४५० चौ.फू. (६०० + ८५०) बिल्ट-अप क्षेत्रफळ, ३रा मजला, ओम रेसिडेन्सी, शिवशक्ती नगर, रीजेन्सी इस्टेट जवळ, सर्व्हें क्र.२४, हिस्सा क्र.५, महसूल गाव दावडी गाव, डोंबिवली पूर्व, जिल्हा ठाणे. कल्याण - डोंबिवली, ठाणे, महाराष्ट्र, भारत. मालमत्तेच्या चतुसिमा: पूर्व - इमारत, पश्चिम - इमारत, उत्तर - इमारत, दक्षिण - रस्ता.	रू. ५०,००,०००/- (रूपये पन्नास लाख फक्त)	१९.०८.२०२५ रोजी दु.०२.००वा.

पुनर्निविदा-सह-लिलावाचे ठिकाण: सिटी युनियन बँक लिमिटेड, नवी मुंबई, नेरुळ (पूर्व) शाखा, जी२६, बी अँड सी हार्डवेअरचे सेंचुरियन, प्लॉट क्र.८८/ .१, सेक्टर १९ए, नेरुळ (पूर्व), नवी मुंबई, ठाणे - ४००७०६. दूरध्वनी क्र.०२२-२७७०३३८८, भ्रमणध्वनी क्र.९३७२८६४११, ८९२५९६४९०८

पुनर्निविदा-सह-लिलाव विक्रीच्या अटी व शर्ती:

र् १) इच्छूक बोलीदारांनी लिलावासाठी वैयक्तिकरित्या उपस्थित राह्न वैयक्तिकरित्या भाग घ्यावा आणि तो/ती स्वत:साठी बोली लावत असल्याची लेखी घोषण (५) १ ज्युर आतारान विस्तानका प्रचानका कार्यात कुरिया कर्मित करिया है। हार्वा, (२) इन्युरक बोलीदार व्यवस्थापक, सिटी युनियन बैंक लिमिटेड, नवी मुंबई, नेरुळ (पूर्व) माझा, जी२६, बी औंड सी हार्डवेअस्चे सेंचुरियन, प्लॉट क्र.८८/९१, सेक्टर १९ए, नेरुळ (पूर्व), नवी मुंबई, ठाणे – ४००७०६ येथून निवदा फॉर्म मिळवू शकतात. (३) इच्छुक बोलीदारांनी त्यांच्या बोली फक्त मोहोरबंद लिफाफ्यामध्ये **प्राधिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लि.** यांना संबोधित केलेल्या निविदा फॉर्ममध्ये सादर कराव्यात, तसेच राखीव किमतीच्या **१०%** च्या इरठे साठी पे ऑर्डर/डिमांड ड्राफ्ट, निविदा-सह-लिलाव विक्रीच्या तारखेला **दुगरी १२.०० वा. किंवा त्यापूर्वी पार्ट-१ करिता आणि दुगरी १२.०० वा. किंवा त्यापूर्वी पार्ट-१ करिता, सिटी युनियन बँक लि.** च्या नावे काढण्यात ऑले. (४) मालमत्तेची तपासणी आणि इतर तपशीलांसाठी, इँच्छुक खरेदीदार **दूरध्वनी** क्र.०२५१-२२०३२२२, सेल क्र.९३२५०५४२५२, ८९२५९६४९०८ वर संपर्क करू शकतो. (५) मालमत्ता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे जोण जरे आहे जे काही आहे या तत्वावर विक्री केली जाईल. (६) मोहोरबंद निविदा इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत दुपारी ०१.०० वाजता उघडल्या जातील. निविदा नसह-लेलाव विक्रीच्या तारखेला याद्वारे अधिसूचित. जरो सर्वसाधारणपणे विक्री बंद निविदांद्वारे केली जाईल, तरीँही अधिकृत अधिकारी, त्याच्या विवेकबुद्धीनुसार, बंद निविदा प्रक्रियेत प्राप्त झालेल्या बोलीपेक्षा जास्त बोली लावू इच्छिणाऱ्या इच्छुक बोलीदारांमध्ये खुली लिलाव आयोजित करू शकतात आणि अशा किमान विक्री सर्वाधिक बोली लावणाऱ्या व्यक्तीला दिली जाईल. तथापि, विक्री सिटी युनियन बँक लिमिटेडच्या पुष्टीकरणाच्या अधीन आहे. (७) यशस्वी बोली लावणाऱ्याल विक्री पूर्ण झाल्यानंतर ताबडतोब विक्रीच्या रकमेच्या **२५% (इरतेसह)** आणि उर्वरित रक्कम **७५%** विक्रीच्या पुष्टीकरणाच्या तारखेपासून **१५** दिवसांच्या आत भरार्व लागेल, असे न केल्यास प्रारंभिक ठेव **२५%** जप्त केले जाईल. (८) येथे नमूद केलेल्या कालमर्यादेत संपूर्ण विक्री मोबदला मिळाल्यानंतरच अधिकृत अधिकाऱ्याकङ् यशस्वी खरेदीदाराच्या नावे विक्री प्रमाणपत्र जारी केले जाईल. (९) यशस्वी खरेदीदाराने कायद्यानुसार लागू होणारे शुल्क/लागत, जसे की मुद्रांक शुल्क, नोंदर्ण शुल्क इ. वाहतुकीसाठी देय असेल. (१०) यशस्वी बोली लोवणाऱ्याने वैधानिक देय (कायदेशीर घर कर, वीज शुल्क ऑणि इतर देय), टीडीएस, जीएसटी जर असेल तर, सरकार, सरकारी उपक्रम आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून भरावे. (११) प्राधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता निविदा स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे किंवा विक्री पढे ढकलण्याचे किंवा रह करण्याचे सर्व अधिकार असतील. ठिकाण: कुंबाकोणम, तारीख: २४.०७.२०२५

नोंद.कार्यालय: १४९, टी.एस.आर. (मोठा) रस्ता, कुंबाकोणम, तंजावर जिल्हा, तामिळनाडू - ६१२ ००१, **सीआयएन -** एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७, वूर.क.०४३५-२४०२३२२, **फॅस:**०४३५-२४३१७४६, **वेबसाइट:** www.cityunionbank.com

तमाम जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की, र्श्र गोकुळ को-ओप. हा.सो.ली चे सभासद व सदनिव् क्र.104, पहिला मजला, ए विंग, श्री गोकुळ को भोप. हा. सो. ली, ओम नगर, ऑफ अंबाडी रोड वसई रोड (प) जि. पालघर 401202 या मिळकती मालक श्री. गंगाधूर एस. अमीन हे होते व श्री. गंगाध एस. अमीन हे दिनांक 21/09/2013 रोजी मय झाले असून त्यांच्या मृत्यूपश्च्यात सदर सदिनक त्यातील शेअर्स सहित त्यांची मुलगी कुमारी. संध्य गंगाधर अमीन यांच्या नावे सोसायटीने हस्तांतरी करावयाचे ठरविले आहे. जर इतर कोणत्याह व्यक्तिला वा संस्थेला वर उल्लेखिलेल्य मालमत्तेसंबंधी कोणताही हक्क, दावा आणि हितसंबंध असल्यास ते सचना प्रसिध्द झाल्यापास खाली उल्लेखिलेल्या पत्यावर लेखी स्वरुपा पाठवावे अन्यथा असे दावे त्यागित. अधित्यागित समजण्यात येतील व सदर सदनिका त्यातीत शेअर्स सहित कुमारी. संध्या गंगाधर अमीन यांच्य नावे कायदेशिरित्या हस्तांतरीत करणेत येईव याची नोंद घ्यावी

दिनांक:26/07/2025 स्थळ : वसई (प) **ॲड. रुचिता सामंत-शेट** सी-1/128, पहिला मजला, विश्वकर्मा पॅराडाईस फेज 1,अंबाडी रोड, वसई रोड प 401202

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given that we, **Dacecroft**

Limited presently residing at 2-4 Arch Makarios III Avenue, Capital Center, 9th Floor, 1505 Nicosia, Cyprus, being a shareholder of Reliance Asset Reconstruction Company Limited (the "Company") with respect to 9.500,000 nos. of equity shares under the Folio No. 18. We have found that 30 and 31 no. of Equity Share Certificates under the said folio are lost at our end for which we have applied to the Company to issue duplicate share certificates in lieu of the aforementioned share certificates. Any person having any claims or objection for the issue of duplicate share certificates as aforesaid shall lodge claims or objections with the Company at its Registered Office at 11th Floor, North Side R-Tech IT Park, Nirlon Compound, Off Western Express Highway, Mumbai City, Goregaon (East), Mumbai, Maharashtra -400063, India within 14 days from the date of this publication. If no claims or objections are received for the same within the said period, then the Company will proceed to issue duplicate share certificates. The abovementioned share certificates shall be treated as cancelled once the duplicate share certificates is issued by the Company. Date: 26.07.2025 Place: Mumbai

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खाली नमुद वकील हे निवासी फ्लॅट क्र.१३०२. १३वा मजला. ए विंग. क्षेत्रफढ ४६५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र तसेच कार पार्किंग जाग क्र.५, क्षेत्रफळ १०० चौ.फु., सृष्टी हार्मनी कोहौसोलि.मधील निम्न बेसमेंट. साकी विहार रोड पवई, मुंबई-४०००७२ (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भ येथील निवासी जागेच्या अधिकाराची चौकशी करी आहेत. श्री. महेश चंद्र कुमार व श्री. गौरव महेश चंद्र कुमार हे संयुक्तपणे सदर फ्लॅटचे संयुक्त मालक होते. थ्री. गौरव महेश चंद्र कुमार यांचे मुंबई येथे १८.०३.२०२[:] रोजी निधन झाले आणि श्री. महेश चंद्र कुमार यांचे मुंब: येथे २९.०५.२०२१ रोजी सोसायटीकडे नामांकन अर्ज दाखल न करताच निधन झाले.

सदर फ्लॅटच्या किंवा त्याच्या कोणत्याही भागाच संदर्भात विक्री, देवाणघेवाण, गहाणखत, भाडेपट्टा धारणाधिकार, शुल्क, देखभाल, परवाना, बक्षीस वारसा, वाटा, ताबा, सुविधा, विश्वस्त, मृत्युपत्र असाइनमेंट किंवा भार याद्वारे किंवा इतर कोणत्यार्ह स्वरूपात कोणताही हक, मालकी हक, मागणी किंव हतसंबंध असलेल्या सर्व व्यक्ती/संघटना यांना विनंत आहे की त्यांनी या प्रकाशनाच्या तारखेपासून १ दिवसांच्या आत सर्व आवश्यक आणि सहाय्य इस्तावेजांसह अशा कोणत्याही दाव्याची खाली नम केलेल्या पत्त्यावर लेखी माहिती द्यावी, अन्यथा अर गृहीत धरले जाईल की कोणतेही दावे नाहीत आणि दावे, जर असतील तर, ते माफ केले गेले आहेत. सद फ्लॅटच्या संदर्भात संबंधित प्राधिकाऱ्याला कोणताह दावा नसल्याचे प्रमाणपत्र जारी करावे

वकील मनिषा प्रभ ए-२३/९१, समर्थ सदन, सिद्धार्थ नगर गोरेगाव (प.), मुंबई-४००१०४

ठिकाण: मुंबई **दिनांक:** २६.०७.२०२५

जाहीर सूचना

महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा, १९६० अंतर्गत नोंदणीकृत श्याम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.चे माननीय सचिव, खालील ५१, भुलाभाई देसाई रोड, मुंबई-४०००२६ यांच्याद्वारे जाहीर सूचना देण्यात येत आहे.

येथे सुचना देण्यात येत आहे की, मूळ भाग प्रमाणप क्र.२२७ (अनुक्रमांक ११३१ ते ११३५), २२० (अनुक्रमांक ११३६ ते ११४०) आणि २३० अनुक्रमांक ११४६ ते ११५०) दोन्ही समाविष्ट 5.१००/- प्रत्येकीचे ५ शेअर्सकरिता **मे. बसंतसिं**ग अमिल धर्मदा ट्रस्ट, सदस्य यांच्या नावे असलेले फ्लॅट क्र.२अ. ब्लॉक क्र.९ आणि फ्लॅट क्र.३१ ब्लॉक क ३ आणि फ्लॅर क १३४ ब्लॉक क. धारक, श्याम कोहौसोलि., ५१, भुलाभाई देसाई रोड, मुंबई-४०००२६ येथे राहतात आणि श्या को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (सोसायटी) द्वारे वितरीत केलेले वरील भाग प्रमाणपः हरवले/गहाळ झाले आहेत आणि मे. बसंतिसंग अमिल धर्मदा ट्रस्ट, त्याऐवजी दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरीत करण्याकरिता सोसायटीकडे अर्ज करीत आहेत.

जर मे. बसंतसिंग अमिल धर्मदा ट्रस्टला दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरीत करण्याच्या सोसायटीच्या कृतीव जेणत्याही व्यक्तीला आक्षेप असेल. तर त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत नोसायटीकडे आपला आक्षेप नोंदवावा, अन्यथा मोसायटी दय्यम भाग प्रमाणपत्र वितरीत करण्यास स्वतंत्र असेल.

. बिर्इ, आज दिनांकीत २६ जुलै, २०२५ श्याम को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.करित सही/ मा. सचिव

जाहीर नोटीस

सर्व संबंधितांना सचित करण्यात येते की, माझे अशिल **भरहम युवा सेवा ग्रुप**" आणि त्यांचे विश्वस्त, खालील नमुद केलेली मालमत्ता खरेदी करण्यास इच्छुक आहेत लूमत्तेचे वर्णन: सर्व्हे क्र. 144/17/1 मधील 2.5 गुँठे जमीन, ज्याचे एकूण क्षेत्रफळ एच.आर.पी. नुसा 0.46.00 हेक्टर (म्हणजे 4600 चौ. मी.) आहे. यापैकी विक्रेत्याचा वाटा २.५ गुंठे म्हणजेच २७२३ चौ. फूट आहे ही मालमत्ता उत्तन गाव, तालका व जिल्हा ठाणे येथे आहे विक्रेत्याचे नाव: श्री. संजय रामणिकांत करवट. मी, माझ्या अशिलांच्या वतीने, या मालमत्तेसंदर्भात किंव

तिच्या कोणत्याही भागासंदर्भात, विक्री, अदलाबदल गहाण, बोजा, बक्षीसपत्र, पोटगी, वारसा हक्क, ताबा भाडेपट्टा, पोट-भाडेपट्टा, लियन, परवाना, गहाण ठेवणे मालकी हक्काचे हस्तांतरण, किंवा कोणत्याही ट्रस्ट अंतर्गत लाभार्थ्यांचे हितसंबंध, हक्क किंवा पूर्वक्र अधिकार, किंवा कोणत्याही करारानुसार किंवा इतर कोणत्याही व्यवस्थानसार, किंवा कोणत्याही हका आदेश किंवा निवाडा यानुसार, किंवा इतर कोणत्यार्ह प्रकारे हक्क सांगणाऱ्या व्यक्तींकडन/संस्थांकडन आक्षेप/दावे/तृतीय-पक्षाचे दावे मागवत आहे. ज्य कोणाला वरील मालमत्तेवर कोणताही हक्क, मागर्ण किंवा दावा करावयाचा असेल, त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत, संबंधित कागदपत्रांसह लेखी स्वरूपात. खालील पत्त्यावर संपर्क साधावा: ॲड पी. एस. शामदासानी ॲण्ड असोसीएट्स, 154/2 ओसवाल ऑर्नेट सीएचएस. जेसल पार्क, भाईंदर (पूर्व) जि. ठाणे. जर या सूचनेच्या प्रसिद्धीनंतर 15 दिवस आत कोणताही दावा प्राप्त झाला नाही, तर असे मानल जाईल की, वरील मालमत्तेची मालकी स्पष्ट, निर्विवाद आणि सर्व बोजातून मुक्त आहे. त्यानुसार प्रमाणपत्र जार्र केले जाईल. त्यानंतर कोणत्याही दाव्यांचा विचार केल

पी. एस. शामदासानी ॲण्ड असोसीएट्स, पुष्पा शामदासानी

दिनांक: २६/०७/२०२५ (वकील उच्च न्यायालय

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री अमित <mark>जेमतराज बाफना व राजीव जेमतराज बाफना</mark> हे दुकान क.०३, ए विंग, तळमजला, वसंत माईलस्टोन कोहौसोलि.. इ, ९ विन, राळ्नजला, पसर्व माइलस्टान काहासाला. देसाई रोड, अंधषरी पश्चिम, मुंबई-४०००५८ येथील चे कायदेशीर मालक आहेत. दिनांक १७.११.२००५ रोजीचे दस्तावेज क्र.अंधेरी२/बीडीआर४/०९२७६/२०० अंतर्गत विक्री करारनामाद्वारे **शुलाभा कोटक व राजेश कोटक** आणि **मे. दीपक बिल्डर्स** यांच्या दरम्यान हस्तांतरित केलेले

आणि माझ्या अशिलांनी दिनांक ०४.०७.२०२५ रोजी पोलीस डाणे येथे एन.सी. क्र.३४६/२०२५ द्वारे ऑनलाईन तक्रार जर कोणा व्यक्तीस. कायदेशीर वारसदार. संस्था. बँका यांन

भार कारण व्यक्तिस्त्र, सार्वस्त्रात्तिः सार्वस्त्र, सार्वस्त्रात्तिः सार्वस्त्र प्रदर्स प्लॅट जागेबाबत काही दावा, अधिकार, मालकीहक, आक्षेप असल्यास त्यांनी योग्य पुराव्यांसह लेखी स्वरूपात बालील स्वाक्षरीकत्यांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसात** कळवावे. अन्यथा पुढे कोणताही दावा विचारा तले जाणार नाही संतोष डी. तिवा

(वकील उच्च न्यायालय) नोट्री भारत शासन १५, एम.पी. नगर, शोभना इमारतीजवळ, जे.एम. रोड, पम्प हाऊस, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३.

सफाई कामगार कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत.

सार्वजनिक आरोग्य खाते ''एन विभाग हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (HBT) येथे सफाई कामगार कंत्राटी तत्वावर घेण्यात येणार आहेत.

अर्हता -

१) इच्छ्क उमेदवार आपला दवाखान्याच्या जवळपास राहणारा असावा

२) किमान शैक्षणिक अर्हता ०४ थी पास अमावा

३) वयोमर्यादा - २२ वर्ष ते ४५ वर्ष ४) मासिक मानधन रूपये ५०००/-अर्ज स्विकारण्यासाठी अंतिम दिनांक २८ जुलै २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत.

संपर्क :- सार्वजनिक आरोग्य खाते 'एन'' विभाग जवाहर रोड, तळमजला, घाटकोपर (पूर्व), मुंबई-४०००७७.

जाहीर नोटीस

कळविण्यात येते की, **कलश को. ऑ. हौ. सो. लि.** या संस्थेचे सभासद श्री. रामचंद्र जी. साह आणि **श्रीमती. शांतीलता एस. साहू** असे असुन त्यांच्या नावे संस्थेच्या इमारतीत **दकान नं. 19. तळ** मजला, सी-विंग, बिल्डिंग टाईप नं. 🗚 1, कलश को. ऑ. हौ. सो. लि. आचोळे गाव, न्यु **लिंक रोड, तालका वसई, जिल्हा पालघर,** अस-सदर दुकान धारण करणारे श्री. रामचंद्र जी. साह यांचे तारीख 11/10/2024 रोजी निधन झाले असुन त्याच्या पश्च्यात त्याची पत्नी श्रीमती. शांतीलता एस. साहू आणि मुलगा श्री. बिरांची **नारायण साह** असे कायदेशीर वारस आहे. सदर संस्थेकडे माझे अशील श्रीमती. शांतीलता एस. साहू यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठी अर्ज केला आहे. या नोटीशीद्रारे संस्थेच्या भाग भांडवलात मालमत्तेत

असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क, मागण्या, हरकती मागवण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन 14 दिवसांच्या आत मला 109, पहीला मजला, शुभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर, वसंत नगरी, वसई पुर्व, जि. पालघर 401208 हया पत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्यार्ह प्रकारचा हक्क हितसंबध, हिस्सा, अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजण्यात येईल आणि मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी. कैलाश ह. पाटील दिनांक: २६/०७/२०२५ **(वकील उच्च न्यायालय)**

रोज

WHEREAS LATE. MR. NAVEEN KAMAL ARORA,

vere holder of Industrial Gala hearing No. 06, or Ground Floor, admeasuring an area about 88.845 Sq. Mts. [Built up Area], in the industrial estate to be known as "PRIYA INDUSTRIAL ESTATE NO. 1 PREMISES CO-OP. SOCIETY LIMITED", Constructed on land bearing at Survey No. 45, Hissa No. 2 & 5, Survey No. 46, Hissa No. 111, Survey No. 47, Hissa No. 114 & 112, Survey No. 50, Hissa No. 6, Situated at K. T. Industria Park No. 1, Goraipada, Bilalpada, Goraipada, Village: Bilalpada/Waliv. Vasai (East), Taluka Vasai, Distric Palghar; and whereas Gala owner LATE. MR. NAVEEN KAMAL ARORA has expired on 01/07/2025, leaving behind SMT. RIMPI ARORA, MISS. SNEHA NAVEEN ARORA & MR. SARTHAK NAVEEN hares of LATE. MR. NAVEEN KAMAL ARORA ar now all heirs have agreed to assign and transfer the above Industrial Gala & shares of the dein the name of MR. SARTHAK NAVEEN ARORA.

The Notice is hereby given to invite claims or objections from any person, institution or any person claiming having any right in the said Industrial Gala and shares by way of Sale, transfer, Mortgage or by any othe means shall inform the same within a period of 14 days from the publication of this notice at address mentioned below. With copies of such documents and other proofs and support his/her/their claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, my client will free to deal with the Industrial Gala and shares from above said person No laim shall be entertained after 14 Days

Date: 26/07/2025 ADVOCATE HIGH COURT Shop No. 5 Opp. Plaza Cinema, Near Shivaji Mandir, N.C. Kelkar Road, Dadar West Mumbai 400028.

PUBLIC NOTICE

Danabhai Patel, having address at Shop No. 301, 3rd Floor, Blue Diamon

in regards to right, title or interest of an nature whatsoever in the above said Sho premises and with regard to aforesaid ransfer by way of sale, gift, lease inheritance, exchange, mortgage, charge lien, trust, possession, easement attachment or otherwise howsoever should intimate their objections, if any i writing within 14 days from the publicatio of this notice failing to which, the claim of the such person/s, if any, will deemed to have been waived and/or abandoned for all intents and purpose

शूभम एस.आर.ए. को-ऑप.हौसिंग.सोसायटी लि. इमारत क्र. ए-७, एम.एम.आर.डी.ए. कॉलनी जवळ, कोकरी आगार, वडाळा ट्रक टर्मिनल रोड, सायन कोळीवाडा, मुंबई- ४०० ०३७.

<u>जाहीर नोटीस</u>

या नोटीसीद्धारे तमाम लोकांना कळविण्यात येते की,शुभम एस.आर.ए. को–ऑप.हौिसंग सोसायटी मर्यादीत या संस्थेची नोंदणी क्र. एम.यू.एम./एसआरए/एच.एस.जी./(टि. सी.)/११०७६/२००६ हा असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाणे खालील मयत सभासदांच्या नावे सदनिका असून त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या खालील वारसांनी त्यांचे नावे सदनिका हस्तांतरित करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता संस्थेकडे लेखी अर्ज केला आहे. संस्थेच्या मयत सभासदाने महाराष्ट्र सहकारी संस्थेचा कायदा १९६० नियम १९६१ व उपविधीतील तरतूदीनुसार संस्थेकडे वारस नोंद केलेली आहे. तरी अर्ज केलेल्या खालील वारसदारांव्यतिरिक्त इतर कोणीही मूळ मयत सभासदाचे वारसदार असल्यास किंवा सदनिकेवर कोणत्याही प्रकारचा बँका, वित्त संस्था किंवा कोणाही व्यक्तीच्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर बोजा असल्यास अशा व्यक्ती किंवा संस्थांनी सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत शुभम एस.आर.ए को-ऑप हौ. सोसायटी मर्यादीत संस्थेचे अध्यक्ष/सर्चिव यांच्याशी पूर्व सूचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीर मूळ कागदपत्र व पुराव्यासह कार्यालयीन वेळेत सांय. ७ ते ९ या वेळेत संपर्क साधावा. विहीत मुद्दतीत कोणाचेही कोणत्याही प्रकारचे आक्षेप न आल्यास संस्थेकडे वारसदार म्हणून अर्जदार त्या मयत सभासदांच्या सदनिकेचे कायदेशीर वारसदार आहेत असे समजून संस्था अशा अर्जदार व्यक्तीच्या नावे त्या मयत सभासदाचे भाग व संस्थेतील सदनिका हस्तांतरीत करेल व कायदेशीर कारवाईकरिता संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शिफारस करेल. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकारी मंडळ विचारात घेणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर नुकसान भरपाई करण्याची जबाबदारी कार्यकारी

मयत सभासद सदनिकाधारक व त्यांच्या अर्जदार वारसांची सूची

3ī.	रूम नं.	मयत सभादाचे नाव	अर्जदार व्यक्तीचे नाव	नाते	शेअर भाग
页					壐.
3	90८	रामगुलाम रामभरोसे गुप्ता	श्री. लालचंद रामगुलाम	मुलगा	२९१ ते
			गुप्ता		588

शुभम एस.आर.ए. को-ऑप.हौसिंग.सोसायटी लि. यांच्याकरिता आणि वतीने सही/- सही/- सही/-अध्यक्ष सचिव खजिनदार

प्रतिवादी

In The Court Of XVI Additional District Judge, District Court, Rewa Presiding Officer: यशपाल सिंह 638/24 (आदेश ५ नियम २० व्यवहार प्रक्रिया संहिता १९०८ के अन्तर्गत प्रकाशन हेतु)

महाराष्ट्रRCA/०००००५८/२०२५) रामतुन निशावादी

Vs मुम्बइ पोर्ट टस्ट फाइनेन्श डिपार्टमेन्ट पेशंन शाखा

Process Id-/2025 पेशी दिनांक :-06/08/2024 प्रेषिती-

शिक्का

(१) आम जनता पता-मंबई महाराष्ट

यह कि प्रार्थी रहमतुन निशा ने आपके विरुद्ध अपील के लिए वाद संस्थित किया है, आपको इस न्यायालय में सूचना के प्रकाशन के ३० दिवस के भीतर वाद का उत्तर देने के लिये उपसंजात / हाजिर होने के लये सम्मन किया जाता है, आप न्यायालय में स्वयं या किसी ऐसे प्लीडर (अधिवक्ता) द्वारा उपसंजात हो सकते हैं, जिसे सम्यक अनुदेश दिये गये हो और जो इस वाद में संबंधित सभी सारवान कथनों का उत्तर दे सके। आपको यह निर्देश भी दिया जाता है कि उस दिन अपनी प्रतिरक्षा का लिखित कथन प्रस्तुत करें और उस दिन ऐसे सब दस्तावेज जो आपके कब्जे या शक्ति में है पेश करें जिन पर आपका प्रतिरक्षा या मूजराई का दावा या प्रतिदावा आधारित हो, और यदि आप अन्य किसी दस्तावेज पर चाहे वह आपके कब्जे या शक्ति में हो अपनी प्रतिरक्षा या मुजरा के दावे या प्रतिदावे के समर्थन में साक्ष्य के रूप में निर्भर करते है तो ऐसी सभी दस्तावेज की लिखित कथन के साथ उपलब्ध की जाने

आपको सूचित किया जाता है कि यदि आप उपर बताई गई अवधि में इस न्यायालय में उपस्थित नहीं होंगे तो वाद की एक पक्षीय सुनवाई कर उसका निपटारा आपकी अनुपस्थिति में किया जायेगा। साथ ही यह भी सूचित किया जाता है कि यदि आप निराकरण मध्यस्थ के माध्यम से करने के इच्छुक हैं तो पीठासीन अधिकारी को अवगत करावें।

यह आज तारीख १२ जुलै २०२५ को मेरे हस्ताक्षर से और न्यायालय की मुद्रा लगा कर दिया गया है न्यायालय की मुद्रा टिप्पणी:-०

कुपया ध्यान है

१२/७/२०२४

न्यायाधीश

यदि किसी कारणवश उक्त तिथि को न्यायालय अवकाश पर रहेगा तो अगामी कार्यदिवस पर यह प्रकरण सनवाई में लिया जायेगा।

दै.'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

PRIYA SINGH

This is to inform the public at large as per instructions of my clients Shri. Vanabha

Premises Co. Operative Society Ltd., CTS No. 437, Pandit Solicitor Road, Malac East, Mumbai 400097. Whereas my clients are having in their possession of Original share certificate bearing No. 3 distinctive nos. 251 to 255 in respect of the shop premise bearing at Shop No. 301, 3rd Floor, Blue Diamond Premises Co. Operative Society Ltd., CTS No. 437, Pandit Solicitor Road, Malad East, Mumbai 400097. And whereas the said share certificate in the name of my clien Shri. Vanabhai Danabhai Patel, which is issued by Blue Diamond Premises Co Operative Society Ltd., in respect of Shop premises i.e. Shop No. 301 and Origina share certificate has been lost/misplace by my clients and missing online N.C. complaint bearing No. 93504/2025 dtd. 21/07/2025 has been lodged with the If any person having any claim/ objection

Sd/-U. B. Yadav, Advocate Room No. 3, Unit No. 30, Aarey Milk Colony, Goregaon (East), Mumbai - 400065, Date: 26/07/2025